

20101019172544001

दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील  
कुटुंबांसाठी नवीन आरोग्य योजना सुरु  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग,


शासन निर्णय क्र. दाकुआ २०१०/प्र.क्र. ७७/१०, आरोग्य-६

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांक :- ५ मे, २०१०

शासन निर्णय:-

राज्यामध्ये जीवनदायी आरोग्य योजना दिनांक ६ नाव्हेंबर, १९९७ पासून सुरु आहे. या योजनेमध्ये राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जिल्हा परिषद शाळांतील इ. १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील एकात्मिक बाल विकास योजनेतील बालके व स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या विधवा इत्यादिना रु. १,५०,०००/- च्या मर्यादित मुत्रपिंड प्रत्यारोपण, मेंदू, मज्जासंस्था व कर्करोग या वरील उपचाराकरीता अर्थसहाय्य देण्यात येते. सदर योजनेखालील उपचाराकरीता येणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे, तथापि मिळणारा निधी मर्यादित असतो. या योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी लक्षात घेता लोकांना जास्तीत जास्त फायदा करून देण्याच्या दृष्टीने या योजनेचे स्वरूप बदलून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्याची ठरले. यासाठी एक सोसायटीची स्थापना करण्याचा मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( वि.रा.वेदपाठक )

उप सचिव सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव

मा. अध्यक्ष, विधानसभा, यांचे सचिव

मा. सभापती, विधान परिषद, यांचे सचिव

मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव

मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई

संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई

महालेखापाल, (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई / नागपूर

संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई

निवड नस्ती